

REGD OFFICE: 'CyberTech House' Plot No. B-63/64/65, Road # 21/34, J.B Sawant Marg, MIDC, Wagle Estate, Thane 400604

- Tel: +91 224283-9200 Fax: +91-22-4283-9236 GSTIN 27AAACC1905B1ZE
- CIN L72100MH1995PLC084788 Email: cssl.investors@cybertech.com Website: https://cybertech.com

Date: January 28, 2023

Tο

BSE Limited

Listing Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai-400 001

Scrip Code: 532173

То

National Stock Exchange of India Ltd.

Listing Department
Plot No. C1, Exchange Plaza
G Block, Bandra Kurla Complex
Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: CYBERTECH

Sub: Newspaper Publications for Un-audited Financial Results for the quarter ended December 31, 2022.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper clippings of the Un-audited Financial Results (Consolidated and Standalone) of the Company for the quarter ended December 31, 2022, published in "Financial Express" - English Daily and "Mumbai Lakshadeep" - a regional (Marathi) Daily on Saturday, January 28, 2023.

The Newspaper publications can also be accessed on the website of the Company at https://cybertech.com/Investor.

Kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

For CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

Sarita Leelaramani Company Secretary and Compliance Officer Membership No.: A35587

Encl.: a/a



FINANCIAL EXPRESS

Vedanta Q3 net falls 42% to ₹3,092 cr

RAJAT MISHRA New Delhi, January 27

VEDANTA ON FRIDAY posted a 42% decline in consolidated net profit to ₹3,092 crore in the December quarter (Q3FY23) compared to ₹5,354 crore in the year-ago period. The drop in profits was mainly owing to soft metal prices, but the windfall tax on crude also impacted the firm.

Compared to the previous quarter (Q2FY23), the profit was, however, up 15%.

On BSE, the shares of Vedanta closed at ₹319.85 apiece on Friday, down 1.96%.

The total revenue of the company in Q3FY23 stood at ₹33,691 crore, which was flat year-on-year."The revenue in Q3 of FY22 decreased by 7% quarter-on-quarter to ₹33,691 crore on account of moderation in output commodity prices and lower strategic hedging gains, partially offset by favourable foreign exchange movement," the company said in an exchange filing.

The board of directors of the company also approved the fourth interim dividend of ₹12.50 per equity share amounting to ₹4,647 crore. Till now in FY23, it has announced a total dividend of ₹81 per share, amounting to over ₹30,000 crore.

Vedanta also reported Ebitda of ₹7,100 crore in Q3FY23, lower than ₹10,938 crore in the same quarter last year. The margin went down from 37% in Q3FY22 to 24% in the quarter ending December 31, 2022. "In Q3FY23, Ebitda decreased by 12% quarter-on-quarter to ₹7,100 crore on account of lower output commodity prices, lower strategic hedging gains; partially offset by improved oper-

With ₹50-cr profit in Q3, Sterlite Tech achieves turnaround

GEETA NAIR Pune, January 27

STERLITE TECHNOLOGIES (STL) on Friday reported a consolidated net profit of ₹50 crore for the December quarter compared to a loss of ₹138 crore in Q3FY22.

STL's revenue grew by 46% year-on-year to ₹1,882 crore. The company's operating profit came in at ₹97 crore compared to a loss of ₹142 crore in Q3FY22. The Ebitda during the quarterwas at ₹252 crore while its Ebitda margin rose to 13%. The company's board approved on Friday a ₹500 crore fundraising via rights issue. The promoters and promoter group of the company would be subscribing to the full extent of their aggregate rights entitlement, the firm said.

Ankit Agarwal, managing director, STL, attributed profits to focus on the optical business in the US and European markets and exit from sub-scale and unprofitable businesses. This would be adding around ₹30-40 crore to the company's profits every quarter, Agarwal said. The company would be prioritising cash and profit over revenue growth.

STL decided to exit from the telecom software and wireless access products to focus on fibre and network services. STL will not be investing in this and was looking at selling this business to external investors, Agarwal said. They would also focus more on private sector business and reduce exposure to the government business and pick up such business selectively and depending on profitability and payment terms.

The company's order book was at ₹12,054 crore with multi-million, multi-year contracts signed with top-tier service providers. Agarwal said their customers continued with their capex and remained committed to planned investments for building fibre and 5G networks and the medium-term capex outlook was positive.



CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

CIN: L72100MH1995PLC084788:

Regd. Office: CyberTech House, Plot No. B-63/64/65, Road No. 21/34, J.B. Sawant Marg, Wagle Estate, Thane - 400 604; ● Tel: +91 22-4283-9200 ● Fax: +91-22-4283-9236 Email- cssl.investors@cybertech.com

Un-audited Consolidated & Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2022

				Consoli	hateh			ř.		Stan	dalone		(Rs. in Lakhs)
Sr No	Particulars	Consolidated Quarter ended Nine Months ended					Year Ended		Quarter ended	Standalone parter ended Nine Mon			Year Ended
	Turnoutura	31.12.2022 (Un- audited)	30.09.2022 (Un- audited)	31.12.2021 (Un-audited)	31.12.2022 (Un-audited)	31.12.2021 (Un-audited)	31.03.2022 (Audited)	31.12.2022 (Un- audited)	30.09.2022	31.12.2021 (Un-audited)	31.12.2022 (Un-audited)	100000000000000000000000000000000000000	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations (net)* *(This includes other income)	4,496.70	4,298.07	3,684.94	12,823.98	11,165.85	14,876.43	2,851.30	2,709.73	2,159.12	8,187.51	6,378.82	8,533.51
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	792.28	812.02	708.44	2,383.96	2,300.32	3,005.87	582.65	538.96	299.61	1,665.87	970.96	1,287.79
3	Net Profit / (Loss) for period before tax (after Exceptional &/or Extraordinary item)	792.28	812.02	708.44	2,383.96	2,300.32	3,005.87	582.65	538.96	299.61	1,665.87	970.96	1,287.79
4	Net Profit / (Loss) for period after tax (after Exceptional &/or Extraordinary items)	556.61	522.33	518.47	1,633.18	1,759.90	2,271.08	437.24	404.35	220.07	1,250.41	721.82	956.92
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	651	688.17	515.28	2,091.93	1,796.62	2,383.73	427.86	394.97	211.52	1,222.27	696.19	921.19
6	Paid- up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	2,843.42	2,838.37	2,816.63	2,843.42	2,816.63	2,817.43	2,843.42	2,838.37	2,816.63	2,843.42	2,816.63	2,817.43
7	Reserve (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of previous year						11,012.97						8,994.20
8	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic (Not annualized):	1.96	1.84	1.84	5.76	6.32	8.13	1.54	1.43	0.78	4.41	2.59	3.43
	2. Diluted (Not Annualized):	1.95	1.83	1.82	5.73	6.24	8.04	1.53	1.42	0.77	4.39	2.56	3.39

The above is an extract of the detailed format of the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2022, the same has been filed with the Stock Exchanges under Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats are available on the website of the Stock Exchange(s) at https://www.nseindia.com and http://www.bseindia.com and on the website of the Company at https://cybertech.com/investors/keyfinancialresults.aspx.

Date: January 27, 2023

Place: Trevose, PA, USA

For and on behalf of CyberTech Systems and Software Limited

Executive Director DIN: 05350841

Ramasubramanian S.

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SETUBANDHAN INFRASTRUCTURE LIMITED

ational performance, easing of

input commodity inflation,

and foreign exchange gains,"

stood at ₹6,504 crore (in Q3)

with focus on working capital

and cost optimisation. Our

ESG initiatives have been

recognised by several major

external rating agencies. We

have approved plans for

another 941 MW RE power

under group captive RE power

development programme,"

Sunil Duggal, chief executive

officer, Vedanta, said.

"Free cash flow (pre capex)

the company said.

(Formerly known as Prakash Constrowell Ltd)

OPERATING IN CONSTRUCTION AND REAL ESTATE SECTOR IN CHHATTISGARH & NASHIK

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations 2016)

1	RELEVAN	T PARTICULARS
1.	Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	SETUBANDHAN INFRASTRUCTURE LIMITED (Formerly known as PRAKASH CONSTROWELL LTD)
2.	Address of the registered office	Office No. A, 3rd Floor, The Exchange, Near Ved Mandir, Tidke Colony, Trimbak Road, Nashik, Maharashtra 422002 IN
3.	URL of website	www.prakashconstro.com
4.	Details of place where majority of fixed assets are located	Raipur (Chhattisgarh) and Nashik (Maharashtra)
5.	Installed capacity of main products/ services	NA
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	FY 2021-22: Revenue from operations = Rs. 9066.78 Lakhs (Standalone)
7.	Number of employees/ workmen	0
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	www.prakashconstro.com www.stresscredit.com/ public - announcements/ Relevant dates for subsequent events are available in the EOI Process document
9,	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	All applicants who are not disqualified under section 29A of IBC; and Minimum net worth of INR 20 crores (Rupees Twenty Crores Only) Detailed EOI Process document can be obtained by emailing to setu.cirp@gmail.com
10.	Last date for receipt of expression of interest	12/02/2023
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	21/02/2023
	Last date for submission of objections to provisional list	26/02/2023
13.		setu.cirp@gmail.com (Subject: EOI)

CA Sandeep Maheshwari RP in the matter of Setubandhan Infrastructure Limited IP Registration No. IBBI/IPA-001/IP-P00640/2017-18/11093 Date: 28/01/2023

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH-I, MUMBAI (ORIGINAL JURISDICTION) COMPANY PETITION NO. 119 (MB) OF 2022 IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013 (18 OF 2013) SECTION 66

IN THE MATTER OF

UNIVERSAL PRIME ALUMINIUM LTD

PETITIONER COMPANY Notice of Reduction of Capital of Universal Prime Aluminium Ltd Notice may be taken that an Application/Petition was presented to the Hon'ble Nationa Company Law Tribunal, Mumbai Bench-I, Mumbai on 29th March, 2022 for confirming the reduction of the share capital of the above Petitioner Company in the following manner:

IN THE MATTER OF REDUCTION OF SHARE CAPITAL

i. Debit balance of the Statement of Profit and Loss being the accumulated losses to the extent of 13,15,92,685 will be written off against the Securities Premium Account

34,99,169 Equity Shares of 110 each aggregating 13,49,91,690, constituting around 43.92% of the total Issued, Subscribed and Paid-up Equity Share Capital of the Company which are held by the Non-promoter/Public Category Shareholders shall be compulsorily paid consideration amount of 14.82 per Equity Share ("Capital Reduction Consideration"), determined on the basis of the Valuation Report of Mr Sanjay Jhajharia, a Chartered Accountant and the Registered Valuer in respect of Securities or Financial Assets, registered with the Insolvency and Bankruptcy Board of India (IBBI) vide Registration No. IBBI/RV/06/2019/11595; and all of such Equity

iii. Upon the Capital Reduction become effective and operative, the Securities Premium Account of the Company shall be reduced by an amount of 13,15,92,685 being the amount of debit balance of the Statement of Profit and Loss written off.

Shares shall be cancelled and extinguished without any further act or deed.

iv. Upon the Capital Reduction become effective and operative, the total Issued Subscribed and Paid-up Equity Share Capital of the Company shall be reduced from ¹7,96,74,430 divided into 79,67,443 Equity Shares of ¹10 each fully paid-up, to ¹4,46,82,740 divided into 44,68,274 Equity Shares of ¹ 10 each fully paid-up.

Please note that the Creditors of the Company are in no way affected by the proposed Capital Reduction, as there is no reduction in the amount payable to any of the creditors. Further, the proposed Capital Reduction will not have any impact on the operations of the Company or the ability of the Company to honor its commitment or to pay its debts in the ordinary course of business. It must be noted the Company is only paying off capital in excess of its requirements. Also, there is no compromise or arrangement contemplated and the Company will have assets in excess of its liabilities. The notices to individual Creditors are being issued. The list of Un-secured Creditors has been prepared as on 15th March, 2022 by the Company and the same is available [along with other documents, if any] for inspection on all working days during 10:00 A.M. to 5:00 P.M. from the date of this Notice till the date of hearing viz., 24th February, 2023, at the Registered Office of the Petitioner Company: Century Bhavan, 771, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030, Maharashtra; e-mail: upalbby@gmail.com; Website: www.universalprime.in; or at the office of its Legal Counsel-M/s Rajeev Goel & Associates, Advocates and Solicitors at the address given below

If any Un-secured Creditor of the Company has any objection to the Petition or the details in the list Un-secured Creditors, the same may be sent (along with supporting documents and details about his name and address and the name and address of his Authorised Representative, if any, to the Petitioner Company at Century Bhavan, 771, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030, Maharashtra; e-mail: upalbby@gmail.com; Website www.universalprime.in; within three months of date of this notice

of the Company, be treated as correct. t may also be noted that a hearing has been fixed for 24th February, 2023 on which the Fribunal shall hear the Petition. In case any creditor intends to attend the hearing, he

Gokul Chand Damani Director of Universal Prime Aluminium Ltd

Through,

785, Pocket-E, Mayur Vihar-II, Delhi Meerut Expressway/NH-9, Delhi 110 091 e-mail: rajeev391@gmail.com, Website: www.rgalegal.ir

PURCHASE OR SUBSCRIBE FOR SECURITIES, NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED.

PUBLIC ANNOUNCEMENT



code to view the DRHP

First Meridian®

Building Partnerships, Creating Value

FIRSTMERIDIAN BUSINESS SERVICES LIMITED

Our Company was incorporated as "FirstMeridian Business Services Private Limited" in Bengaluru as a private limited company under the Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation dated February 20, 2018 issued by the Registrar of Companies, Karnataka at Bengaluru, Thereafter, the registered office of our Company (and the relevant registrar of companies) shifted from Bengaluru, Karnataka to Mumbai, Maharashtra, and a fresh certificate of incorporation, dated November 23, 2021, was issued to our Company by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai (the "RoC"). Subsequently, our Company was converted into a public limited company pursuant to a special resolution passed in the extraordinary general meeting of our Shareholders held on January 19, 2022 and consequently, the name of our Company was changed to its present name, 'FirstMeridian Business Services Limited', and a fresh certificate of incorporation dated February 1, 2022 was issued by the RoC to our Company. For details of changes in the name and the registered office address of our Company, see 'History and Certain Corporate Matters' on page 228 of the Draft Red Herring Prospectus dated January 27, 2023 ("DRHP") Corporate Identity Number: U74999MH2018PLC371978

Registered Office: 501, JollyBoard Tower 1, I Think Techno Campus, Kanjurmarg East, Mumbai - 400 042, Mumbai City, Maharashtra, India Corporate Office: Unit no.5, 3rd Floor, RBD Icon Outer Ring Road, Marathalli Post, Bengaluru - 560 037, Karnataka, India, Tel: +91 22 4218 0000 Contact Person: Monali Joshi, Group Company Secretary and Compliance Officer, Website: www.firstmeridian.com; E-mail: investors@firstmeridian.com

PROMOTER OF OUR COMPANY: MANPOWER SOLUTIONS LIMITED

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY") OF FIRSTMERIDIAN BUSINESS SERVICES LIMITED (OUR "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹[•] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹[•] PER EQUITY SHARE (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹7,400.00 MILLION (THE "OFFER") THE OFFER COMPRISES OF A FRESH ISSUE OF UP TO [◆] EQUITY SHARES BY OUR COMPANY AGGREGATING UP TO ₹ 500.00 MILLION (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO [◆] EQUITY SHARES (THE "OFFERED SHARES") AGGREGATING UP TO ₹ 6,900.00 MILLION (THE "OFFER FOR SALE"), COMPRISING OFFERS FOR SALE OF (A) UP TO [◆] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 6,150.00 MILLION BY MANPOWER SOLUTIONS LIMITED (THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER"), (B) UP TO [•] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 425.00 MILLION BY NEW LANE TRADING LLP, AND (C) UP TO [●] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 325.00 MILLION BY SEEDTHREE TRADING LLP (THE "OTHER SELLING SHAREHOLDERS" AND TOGETHER WITH THE PROMOTER SELLING SHAREHOLDER, THE "SELLING SHAREHOLDERS") (THE "OFFER FOR SALE, AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE [•]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 10 EACH. THE OFFER PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SIZE WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF THE ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER [•], ALL EDITIONS OF THE HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER [•], AND THE [•] EDITION OF THE [•] DAILY NEWSPAPER [•] (MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA WHEREIN THE REGISTERED OFFICE OF OUR COMPANY IS LOCATED) EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE "SEBI ICDR REGULATIONS")

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the Book Running Lead Managers ("BRLMs"), for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a press release and also by indicating the change on the websites of the BRLMs and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank, as applicable

The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957 ("SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations, wherein not less than 75% of the Offer shall be allocated on a proportionate basis to the Qualified Institutional Buyers ("QIBs") ("QIB Portion"). provided that our Company and the Promoter Selling Shareholder may in consultation with the BRLMs, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. If at least 75% of the Offer cannot be allocated to QIBs, then the entire application money shall be refunded forthwith. Further, (a) not more than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders out of which, (i) one third of such portion shall be reserved for Non-Institutional Bidders with application size of more than ₹ 0.20 million and up to ₹ 1.00 million and (ii) two-third of such portion shall be reserved for Non-Institutional Bidders with application size of more than ₹ 1.00 million, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders; and (b) not more than 10% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. All potential Bidders, other than the Anchor Investors, are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of UPI Bidder (as defined in the DRHP) if applicable, which will be blocked by the SCSBs or the Sponsor Bank under the UPI Mechanism, as applicable, to the extent of the corresponding Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 404 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP with the Securities and Exchange Board of India ("SEBI") on January 27, 2023. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and the websites of the BRLMs, i.e., JM Financial Limited, DAM Capital Advisors Limited, Edelweiss Financial Services Limited and IIFL Securities Limited at www.jmfl.com, www.damcapital.in, www.edelweissfin.com and www.iiflcap.com. Our Company hereby invites the public to provide comments on the DRHP filed with SEBI, with respect to disclosures made therein. The public is requested to send a copy of the comments to SEBI, to the Group Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein below. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Group Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs in relation to the Offer on or before 5.00 p.m. on the 21" day from the aforesaid date of filing the DRHP with SEBI

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and this Offer, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 33 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the main board of the Stock Exchanges. For details of the share capital and capital structure of our Company and the name of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them of our Company, please

see "Capital Structure" on page 116 of the DRHP. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see "History and Certain Corporate Matters" on page 228 of the DRHP.

	REGISTRAR TO THE OFFER			
JM FINANCIAL	DAM	Edelweiss Ideas create, values protect	IIFL SECURITIES	LINKIntime
JM FINANCIAL LIMITED 7º Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 Maharashtra, India Tel: +91 22 6630 3030/ 3262 E-mail: firstmeridian.ipo@jmfl.com Investor Grievance E-Mail: grievance.ibd@jmfl.com Website: www.jmfl.com Contact Person: Prachee Dhuri SEBI Registration No.: INM000010361	DAM CAPITAL ADVISORS LIMITED One BKC, Tower C, 15th Floor, Unit No. 1511, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Maharashtra, India, Tel.: +91 22 4202 2500 E-mail: firstmeridian.ipo@damcapital.in Investor grievance e-mail: complaint@damcapital.in Website: www.damcapital.in Contact Person: Gunjan Jain SEBI Registration No.: MB/INM000011336	EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098, Maharashtra, India Tel: +91 22 4009 4400 E-mail: FirstMeridian@edelweissfin.com Investor Grievance ID: customerservice.mb@edelweissfin.com Website: www.edelweissfin.com Contact Person: Lokesh Shah SEBI Registration No.: INM0000010650	IIFL SECURITIES LIMITED 10* Floor, IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 Maharashtra, India Tel: +91 22 4646 4728 E-mail: firstmeridian.ipo@iiflcap.com Investor Grievance ID: ig.ib@iiflcap.com Website: www.iiflcap.com Contact Person: Yogesh Malpani / Pawan Kumar Jain SEBI Registration No.: INM000010940	LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED C-101, 1" Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Maharashtra, India Tel: + 91 22 4918 6200 E-mail: firstmeridian.ipo@linkintime.co.in, Investor Grievance e-mail: firstmeridian.ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in, Contact Person: Ms. Shanti Gopalkrishnan SEBI Registration No.: INR000004058

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For FIRSTMERIDIAN BUSINESS SERVICES LIMITED On behalf of the Board of Directors

Monali Joshi

Group Company Secretary and Compliance Officer

FIRSTMERIDIAN BUSINESS SERVICES LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the websites of the Stock Exchanges i.e., BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and the websites of the BRLMs, i.e., JM Financial Limited, DAM Capital Advisors Limited, Edelweiss Financial Services Limited and IFL Securities Limited at www.jmfl.com, www.damcapital.in, www.edelweissfin.com and www.iiflcap.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section titled "Risk Factors" on page 33 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where

financialexp.epap.in

If no objection is received within the time stated above, entry(s) in the list of Un-secured Creditors will, in all the proceedings under the above Petition to reduce the share capital

should make a request along with his objections, if any. Dated this 24th day of January, 2023

> Rajeev K Goel, Advocate For Rajeev Goel & Associates Counsel for the Petitioner

Place: Mumbai

Date: January 27, 2023

those offers, and sales occur.

Adfactors 520

Badlapur Co-Op. Housing Society Limited (Regd. No. TNA-HSG-310 of 1966 Dt. 25-11-1966) Regd Office: Fort Mumbai Correspondenc Address: 239, Pragati Industrial Estate, N.M. Josh Marg, Lower Parel (E), Mumbai - 400011. Emall: badlapur239@gmail.com

PUBLIC NOTICE (Only for Members) The notice is hereby given to all the Members of The Badlapur Co-operative Housing Society Ltd for conducting of Election of Managing Committee, we have published the Provisional list of voters as on 31/12/2022 We are inviting claims and objections on Provisional list of voters. Any omissions and errors with respect to name address or any other particulars in the list, the same may be brought to the notice of the Returning Officer of the Society in writing within a period of 10 days on the email of the Society.(badlapur239@gmail.com) by an original plot holding member only. Also, no claims and objections will be entertained after publication of the final list of Voters The list is published on emails of all the members

Sd/-Prakash Bajaj Pravin Amin Hon. Secretary Date: 13/01/2023

PUBLIC NOTICE on the 1st floor of Madhuvan park phase 2 rirar west and the member and shareholder the said Society. Shri. Ashish Modi died or 25.8.22 leaving behind his legal heirs Mamta Kapadi and Shalini Arora. The legal heirs have executed a Family Arrangement (MoU) amongst themselves with respect to transfe of flat and shares in accordance with the MoU. The legal heirs have submitted application to the society to transfer the flat and shares to them in accordance with Family Arrangement. The Society hereby invited claims or objection from heirs or legal heirs or other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased members in the capital/property of the Society within a period of 15 (fifteen) days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer o shares and interest of the deceased membe n the claims/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest o the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in capital / property of the Society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10.30 AM to 6.00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its Period a society office. For and on behalf of

For Madhuvan park CHS Ltd. Place : Mumba Date: 28/01/2023 Chairman / Secretary

TO WHOMSOEVER IT IS CONCERN Take Notice that original joint owners Late Smt. Savita Ramanlal Mehta and Late Shri. Ramanlal Ranchodlal Mehta of Flat No. A-22, adm. 358 sq. ft. carpet area on ground floor in New Kandivali CHS Ltd. (Kailash Nagar), 61, Shankar Lane, situated on plot of land bearing CTS No. 439 A of Village Malad North Kandivali (West), Mumbai 400067 expired intestate on 14.12.1994 & 26.11.1976 respectively leaving behind the only daughter Mrs. Raksha Liladha Mitra d/o. Lt. Shri. Ramanlal R. Mehta legal heirs of above deceased is now intending to sell above Flat to prospective buyer/s. The original death certificate of her father Lt. Shri. Ramanlal Mehta is misplaced/lost for which a Complaint has been registered on 26.01.2023 before Kandivali Police Station bearing Report No. 8419-2023 and they have

Any person/s have any kind of claim against the aforesaid flat, legal heirship and any other related documents and/ or premises or any part thereof by way of any right, title or interest, sale, mortgage, encumbrance, attachment lien, charge, claim, lispendence, Lease or otherwise howsoever are hereby requested to lodge their claims and objections in writing with documentary proof within 14 days from the date of publication of this notice at the undersigned address. If no claim is received within stipulated time limit, it will be deemed that the above mentioned room is free from all encumbrances and same will be considered as waived and abandoned unconditionally and irrecoverably. Sd/-

issued certificate for the same

NIKITA MEHTA & ASSOCIATES Advocates High Court Bombay, Email: mehtanikita99@gmail.com Place: Mumbai Date: 28.01.2023

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. राजगड ट्रेडिंग

कंपनी प्रा.लि., नोंद कार्यालय-१ला मजला, बं

ॲण्ड सी विंग, शांग्रीला गार्डन रोड, पुणे, महाराष्ट्र-

४११००१, भारत यांच्या नावे असलेले एचडीएफर

बँक लि.चे अनक्रमांक १९७६०३३०१

१९७६०३४०० धारक रु.१०/- प्रत्येकी दर्शन

मल्याचे १०० शेअर्सकरिता फोलिओ क्र.०२९६२८९

. अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.०००७८९०५४ हे हरवर

आहे आणि कंपनीचे विधी व सचिव विभाग, २ मजला, झेनिथ हाऊस, केशवराव खाड्ये मार्ग

महालक्ष्मी, मुंबई-४०००३४ यांच्याकडे दय्या

भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर

कोणासही दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप ।सल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासू**-**

१५ दिवसात कळवावे. जनतेस सावध करण्या

येत आहे की, सदर शेअर्ससह कोणताही व्यवहा

करू नये.

जाहीर नोटीस

माझे अशिल श्री. चंद्रेश गिरधरलाल दवे यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आ की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फ श्री. सज्जाद आदमअली कपाडीया यांना जार्र केलेले मूळ **अलॉटमेंट लेटर, म्हाडा पासबुक** आणि **हफ्ते भरलेल्या पावत्या** हे माझे अशिलाच्या हातुः हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारको पोलिस ताणे येथे दिनांक **२६ जानेवारी २०२**३ रोज नोंदविली आहे. तक्रार क्र. **८४४८/२०२३.**

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल सापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचार्ह ोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दाव अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस भाडेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार pरोक्तखत. तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मत लेखी पुराव्यांसह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बीं २० अनिता सोसायटी, सेक्टर ६, आरएससी रोड-५२ ग्रारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ र क्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्या प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही ग्सल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईव आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नाहं

मिळकतीचा तपशिल रूम. नं. बी-१४, गोराई (१) पारिजात सह.गृह संस्था मर्या.. प्लॉट नं. ५. रोड आरएससी-१७ गोराई, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्ट अप. गांव: बोरीवली

तालुकाः बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा. श्री. नितेश दि.आचरेक दिनांक: २८/०१/२०२३

सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. मे. जान्हर्व

इन्व्हेस्टमेंट प्रा.लि.. नोंद कार्यालय-१ला मजला

बी ॲण्ड सी विंग, शांग्रीला गार्डन, बंद गार्डन रोड

पणे. महाराष्ट्र-४११००१. भारत यांच्या नावे असलेल

र्चडीएफसी बँक लि.चे अनुक्रमांक १५८११५४०१

१५८११५५० धारक रु.१०/- प्रत्येकी दर्शर्न

मल्याचे १०० शेअर्सकरिता फोलिओ क्र.०३५५४५८

. अंतर्गत भागप्रमाणपत्र क्र.०००३९४१७५ हे हरवले

आहे आणि कंपनीचे विधी व सचिव विभाग, २र

मजला, झेनिथ हाऊस, केशवराव खाड्ये मार्ग

महालक्ष्मी, मुंबई-४०००३४ यांच्याकडे दुय्यम

भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर

कोणासही द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप

असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून

१५ दिवसात कळवावे. जनतेस सावध करण्या

येत आहे की, सदर शेअर्ससह कोणताही व्यवहा

थे सूचना देण्यात येत आहे की, लार्सन ॲण्ड ट्युर्बो लिमिटेडचे मे. सम्पती इन्व्हेस्टा

अॅण्ड फायनान्स प्रा.लि., नोंदणी पत्ता: बी/६०६, संभवनाथ टॉवर, सुधा पार्क, शांर्त

पथ, घाटकोपर (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००७५, भारत यांच्या नावे असलेले खालं नमुद केलेले भागप्रमाणपत्र हरवले आहेत आणि कंपनीचे विधी व सचिव विभाग, एल

मण्ड टी हाऊस, एन.एम. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, महाराष्ट्र-४००००१ येथे दुय्या

ामाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणासही दय्यम भागप्रमाणपत्र वितरणा

नाक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे. जनते

सम्पती इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स प्रा.लि.चे प्राधिकृत संचालव

25

50

75

50

100

150

25

50

75

150

225

भाग अनु पासून अनु पर्यंत

144134757

580293866

621108872

1395534288

6397080

144134345

580293742

621108748

1395534138

6402261

144138023

621109784

1395534813

58029391

621108922

1395534363

150 621109496

6401346

225 1395534588 139553481

6397532

6397507

येथे सावध करण्यात येत आहे की, सदर शेअर्ससह व्यवहार करू नये.

116130

262267

377283

468060

1353632

116123

262262

377281

468058

1353631

116181

262301

468073

1353635

116131

262268

377284

468061

1353633

116170

468069

1353634

फोलिओ

70742195

70742195

70742195

70742195

70741695

70741695

70741695

70741695

70741695

70746247

70746247

70746247

70746247

70746247

70742209

70742209

70742209

70742209

70742209

70745828

70745828

70745828

दिनांक: २७.०१.२०२३

सही/

श्री. देवेंद्र चंदलाल शा

639753

14413478

58029391

62110892

139553436

639712

14413439

58029384

62110884

39553428

640228

14413804

62110983

39553488

639760

58029406

62110907

139553458

58029529

62110964

640142

रोहिणी गौरीशंकर कल्यार्ण

जान्हवी इन्व्हेस्टमेंट प्रा.लि.च्य

डीआयएन:00५१९५६५

प्राधिकत संचालिका

करू नये.

दिनांक: २७.०१.२०२३

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

एक परिवार एक बैंक एस पी रोड शाखा, मुंबई क्षेत्र: दुकान क्र.३, १ला मजला, रुषभ अपार्टमेंट कोहौसोलि.

डॉ. आर.आर. रॉय मार्ग, हरिकेशनदास हॉस्पिटल समोर, मुंबई-४. दूर.:२३८८२३५३/ ई-मेल: bom67@mahabank.co.in, मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-५

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (नियम ८(१))

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(४) व १३(१२) अन्वये ासलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी कलम १३(२) अन्वये <mark>१०.११.२०२२</mark> रोजी **मागणी सूचना** वितरीत केली होर्त आणि त्या सूचनेनुसार कर्जदार **(१) मे. कश्यप इंडस्ट्रीज (मालक: कुमारी सपना किशीन रोहरा), (२) श्रीमती** माया किशीन रोहरा (जामिनदार व मालमत्तेचे मालक) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.६२,७८,७७९/– अधिक १०.११.२०२२ पासून लागू व्याज आणि प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार

(१) मे. कश्यप इंडस्ट्रीज (मालक: कुमारी सपना किशीन रोहरा), (२) श्रीमती माया किशीन रोहरा (जामिनदा व मालमत्तेचे मालक) यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जदार व जामिनदार व खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाँचिता सिक्युरिटी इंटरेस्र एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत <mark>२३.०१.२०२३</mark> रोजी **सांकेतिक ताब** वेतला आहे.

विशेषतः कर्जदार, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताह व्यवहार करू नये आणि मदर मालमनेमह व्यवहार केलेला अमल्याम त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे क नमुद केलेली रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासार्ठ उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

श्री. संतोष आमोद प्रसाद

च्या कलम १३(२) अन्वये सूचना

संपूर्ण माहिती खाली देत आहोत

. मेजुर करण्यात आल्या होत्या.

ालासोपारा पश्चिम, तालुका-वसई, जिल्हा-पालघर

खाते प्रकार

मुदत कर्ज

सौ.मिन संतोष प्रसाद

कर्ज खाते क्र.

४०२६४१४३८९

ाळा क्र.४, हिंद इंडस्ट्रीयल सर्विसेस, शिवाजी पार्कजवळ, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८. तिनांक: २३.**०**१.२०२३

मख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिकार ठिकाण : मुंबई एस.पी. रोड शाखा, बँक ऑफ महाराष्ट्र

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया

Central Bank of India

कायमचा पत्ता:- गाव कोठिया, पोस्ट- शेओहर जिल्हा- शेओहर_.बिहार-८४३३२९.

योजना

सेंट होम

दि.२९.०६.२०२२ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकत करण्यात आले आहे.

करण्याच्या तारखेपर्यंत व्याजासंह प्रतिभूत ऋण जमा करण्याऐवढी योग्य असावी.

आणि मान्य नियमानुसार उपरोक्त कर्ज रक्कम तुम्हाला उपलब्ध झाली होती.

करण्यास कळविलें होते. परंतु तुम्ही अद्यापी रक्कम जमा केलेली नाही.

निवासी पत्ता:- फ्लॅट क्र.ए/६०३, नर्मदा पॅराडाईज फेज-२, भाईंदर फ्लायओव्हर जवळ भाईंदर (पू).

नोंदणीकृत ए/डी द्वारे/ हस्ते/ कुरिअरद्वारे

परिशिष्ट - १

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००३

आम्ही मुदत कर्ज सुविधा अंतर्गत रु.४८,००,०००/- (रूपये अड्डेचाळीस लाख फक्त) च्या एकूण रकमेसाठी तुमच्या विनतीवर

खालील कर्ज मर्यादा मंजुर केल्या आहेत आणि आम्ही आमच्या विरार पूर्व शाखेद्वारे आम्हाला दिलेल्या विविध कर्ज सुविधांर्च

मंजुर मर्यादा व मंजुर

दिनांक (रक्कम रूपये)

२७.११.२०१८ रोजी

४८,००,०००/- मंजूर

रक्कम

(सदर सूचनेच्या तारखेला देय असलेली मुद्दल अधिक व्याज रक्कम आहे) रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे.

आणि मान्य ानवमानुसार उपराक्त क्षण एका पुरनारा। उपराज्य कारा लगा. आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, एकूण रक्कम रू.४८,३४,८६५.५६/- अधिक व्याज हे वसुलीच्या तारखेपर्यंत २६.१२.२०२२ रोजी पासून मोजलेले उर्वरित मासिकासह आहे आणि तुम्ही दि.२६.१२.२०२२ रोजी रू.५१,३०,३८३.५६/-

तुम्ही वरील प्रतिभूत ऋणाचा भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार तुमचे खात

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, आमच्या वारंवार सूचना आणि तोंडी विनंतीनुसार संपूर्ण रक्कम आमच्याकडे जम

तुम्हाला ज्ञात आहेच की, ऑमच्याद्वारे खालील मालमत्ता/प्रतिभृती करारनामा (प्रतिभृत मालमत्ता) मार्फत विविध मर्यादा तुम्हाल

प्रतिभृती

फ्लॅट क्र.३०२ आणि ३०३, तिसरा मजला इमारत क्र.०१, सिद्धिविनायक हाईट्स, गाव- निलेमोर, सर्व्हे क्र.१५९, हिस्सा क्र.०४

वर नमद केलेल्या कारणास्तव सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या कालावधीत तम्ही तमचे संपर्ण दायित्व आमच्याकर

जमा न केल्यास सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत आम्ही वर नमुद प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात कारवाई करू

कायद्याच्या कलम १३ अन्वये उपलब्ध अधिकाराअंतर्गत आम्ही (१) कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत

मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार. (२) कर्जदाराच्या व्यवसायाच्य

व्यवस्थापनेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार

(३) बँकेद्वारे ताबा घेण्यात आलेल्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापनाकरीता कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे, ज्या मालमत्तेच

्रामही ताबा घेतलेला आहे आणि त्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन व्यवस्थापकाव्दारे करणे आणि तुमच्याव्दारे जर कोणेर्ह

हस्तांतरण केलेले असल्यास प्रतिभूत मालमत्ते संदर्भातील किंवा सर्व अधिकार हस्तांतरीमधील प्रतिभूत मालमत्तेचे कोणतेर्ह

हस्तांतरण करणे. (४) लेखी स्वरुपात सचनेच्या वेळी आवश्यकतेप्रमाणे जी व्यक्ती तमच्याकडन प्रतिभेत मालमत्ता प्राप्त करेत

वर नमूद केलेल्या कालावधीत प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत बँकेला आलेला सव

खर्च, शुल्क, अधिकार तसेच लागु व्याजासह एकत्रित बँकेकडे देय असलेली संपूर्ण रक्कम जमा करण्याचे तुमचे दायित्व तुम्ही

पुर्ण करावे असे आम्ही तुम्हाला कळवित आहोत आणि वर नमुदप्रमाणे संपुर्ण देय रेकमेवर लागु असलेले वास्तविक मुक्ततेच्या

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या नुसार सदर सूचना प्राप्तीनंतर तुम्ही बँकेच्या (प्रतीभूत धनको) पूर्व परवानगीशिवा

कोणत्याही प्रकारे सदर सूचनेत नमूद कोणतीहीँ प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपेट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करू शकर

नाहीत. जर असे कार्य केल्यास काद्याच्या कलम १३ अन्वये दंदात्मक कारवाई केली जाईल. आम्ही तमचे लक्ष वेधतो की

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आमच्या कारवाई किंवा प्रक्रिये अंतर्गत आम्ही (१) तुम्ही आणि जामिनदा

यांच्याकडून थकबाकी रक्कम मुक्त करण्यासाठी जसे असेल त्याप्रमाणे डीआरटी/न्यायालयाच्या समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्य विरोधात दावा/अर्ज/खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि (२) प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेसह संपुण

रक्कम जमा होत नाही तोपर्यंत करारदराने व्याजासह एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम आमच्या बँकेला देय असलेली उर्वरित रकमेच्य

वसुलीकरिता ऋण वसूली न्यायाधिकरण/न्यायालया समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल. (३

कायद्याच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही वगळण्याची किंवा कारवाईकरिता तुमच्या किंवा जामिनदारांच्या विरोधात गुन्हेगारी कारवाई

जाहीर सचना

रेनिसान्स कॉर्पोरेशन लिमिटेड - परिसमापनात

प्तर्वसामान्य जनतेस, सर्व भागधारक व अन्य इतर सर्व संबंधित यांना येथे

करण्यात आली आहे आणि मा. न्यायिक प्राधिकरण, एनसीएलटी, मुंबई

गंच्याकडे भारतीय अपतदारी व दिवाळखोरी मंडळ (परिसमापन प्रक्रिया)

अधिनियम, २०१६ चे नियम ३१(१) सहवाचिता नियम ३१(२) व १२(३)

रेनिसान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रकरणात परिसमाप

व्या तरतुदीनुसार सादर करण्यात आली आहे.

१०. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी

ज्यामध्ये तुम्ही कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास १ वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

तारखेपर्यंत सदर सूचनेपासून करारदराने व्याज आणि अन्य रक्कम, काही असल्यास, तुम्हाला जमा करावी लागेल.

. आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून कोणतीही रक्कम येणे असल्यास ती आमच्याकडे (प्रतिभूत धनको) जमा करावी. जी जमा

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री धनंजये दत्तात्रय करंगुटकर हे फ्लॅट क्र.१७०६ १७वा मजला, विघ्नहर्ता कोहौसोलि., महादेव पालव मार्ग, करी रोड पुर्व, मुंबई-४०००१२ ही जागा संबंधित सोसायटीकडून त्यांचे वडिल स्वर्गीय श्री वसंत दत्तात्रय करंगटकर यांच्या नावावरून त्यांच मुलगा व कायदेशीर वारसदार म्हणून हस्तांतरण अर्ज केला आहे.

जर कोणी व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री गडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, वारसाहक्क, बक्षीस यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव इस्तावेजी पुराव्यांसाह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे यांचे कार्यालय-८, कोंडाजी इमारत क्र.३ व्ही.एल. पेडणेकर मार्ग, परळ, मुंबई-४०००१२ यांच्याकडे आणि पॅराडाईज टॉवर बिल्डिंग नं.: को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांचे सचिव अध्यक्ष यांच्याकडे येथे सदर सूचना प्रकाश तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अश दाव्यांच्या संदर्भाशिवाय हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि ते त्याग केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २७ जानेवारी, २०२३ राकेश पी. दुआ

गोकुळ प्लाझा, पहिला मजला, गावड वाडी,

विरार (पूर्व) - ४०१३०५. **दूर.क्र.:** ०२५०-२५२००३५ **ई-मेल** - bmthan0641@centralbank.co.in

दि.२६.१२.२०२२

रोजी थंकबाकी

४८,३४,८६५.५६

वकील उच्च न्यायालय ८, कोंडाजी इमारत क्र.३, व्ही.एल. पेडणेक मार्ग, परळ, मुंबई-४०००१२

एनपीए

दिनांक

१९.०६.२०२

प्राधिकृत अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया

मनोज सेहगल

दिनांकः २६.१२.२०२३

मंजूरी वेळी

व्याजाचा द

लिलाव सूचना

र्विसामान्य जनतेस येथे सुचना देण्यात येत आहे की, सदर मालमत्ता दोन इमारती नामे उद्यम आणि सिता कुंज जे सिति आहेत - राणी सती मार्ग, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७, सीटीएस क्र.५६७ए, ५६७ए१ ते ए७ गहसूल गाव मालाड, तालुका बोरिवली, नोंदणी उप-जिल्हा व जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा (सदर मालमत्ता) आमच्या सोसायटी उद्यम कुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.च्या मालकीची/जप्त . केलेली आणि ताब्यात आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९५६ च्या तरतुर्दीखाली समाविष्ट केलेली सहकारी संस्था (सदर सोसायटी उद्यम कुंज ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड). पुढे अशी माहिती ण्यात आली आहे की, सदर सोसायटी/ उद्यम कुंज को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि. ने विकासक श्री. महेंद्र भास्कर म्हात्रे (सदर विकासक) हे वास्तू-शिल्प डेव्हलपरचे मालक असल्याने ०५.०५.२००४ रोजीच्या वेकास करारासह सर्व व्यवस्था संपुष्टात आणल्या आहेत (सदर विकास करार ०५.०५.२००४) १२.१२.२००८ रोजीचा विकास कराराचा ए/डब्लयू पुरवणी करार (सदर पुरक विकास करार दि.१२.१२.२००८) ए/डब्लयृ करार दिनांक ०५/०१/२०११ (सदर करार दि.०५.०१.२०११) आणि पॉवर ऑफ ॲटर्नी दिनांक १३.०५.२००४ (सदर पॉवर ऑफ ॲटर्नी दि.१३.०५.२००४), पॉवर ऑफ ॲटर्नी दिनांक २३.१२.२००८ (सदर पॉवर ऑफ ॲटर्नी दि.२३.१२.२००८) आणि सर्व अनुषंगिक लेखन. यापुढे, सामान्य जनतेला सूचित . केले जाते आणि सावध केले जाते की, कोणत्याही व्यक्तीने सदर सोसायटी/उद्यम कुंज को-ऑपरेटिव्ह हाउँसिंग मोसायटी लि. च्या मालकीच्या स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणत्याही स्वरूपाचा कोणताही व्यवहार करू नये आणि/िकंवा सदर सोसायटी/ उद्यम कुंज को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लि.च्या पुनर्विकास प्रकल्पातील विक्री योग्य घटक आणि अशा कोणत्याही व्यवहारात प्रवेश करणारी/प्रवेश केलेली कोणतीही व्यक्ती त्यांच्या/ . यांच्या स्वतःच्या जोखमीवर आणि स्वतःच्या खर्चावर असे करत असेल आणि परिणाम आणि असे कोणतेर्ह आणि मी किंवा सर्व व्यवहार रद्दबातल ठरतील आणि त्या सोसायटी/ उद्यम कुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. आणि सदर सोसायटी/ उद्यम कुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. वर बंधनकारक नाहीत त्यासाठी जबाबदार राहणार नाही. अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

ठिकाण: मुंबई उद्यम कुंज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.करित दिनांक: २८.०१.२०२३ सही / - मा. सचिव व मा. अध्यक्ष



एक परिवार एक बैंव ठाणे क्षेत्रिय कार्यालय: बी-३७, वागळे इंडस्टीयल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४ द्र.:०२२-२५८२९४०६, २५८२३०४०, ई-मेलः cmarc_tha@mahabank.co.in, मुख्य कार्यालय: लोक मंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-५

परिशिष्ट-४ ताबा सूचना (नियम ८(१))

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समे ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्त (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ चे उपलकलम (१२) अन्वये असलेल्य ाधिकाराअंतर्गत त्यांनी २०.१०.२०२२ रोजी **मागणी सूचना** स्पीड पोस्ट/रजि.ए.डी./थेट पोहोच हस्ते वितरीत केर्ल होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार श्रीमती दक्षा शैलेशकुमार सोनी व श्री. शैलेश प्रभुलाल सोनी (मयत, त्यांचे कायदेशीर वारसदार राज शैलेशकमार सोनी व श्वेता शैलेशकमार सोनी) यांना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० देवसांच्या आत देय रक्कम रू.४९,०७,४६५.०० **(रुपये एकेचाळीस लाख सात हजार चारशे पासष्ट फक्त)** अधिक २०.१०.२०२२ पासून ७.२५% प्रतिवर्ष दाने लागू व्याज आणि इ.२,८५,२९६.०० (रूपये दोन लाख पंच्याएँगी हजार नऊशे शहाण्णव फक्त) अधिक २०.१०.२०२२ पासून ९.७०% प्रतिवर्ष दराने लागू व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत २**४ जानेवारी, २०२३** रोजी

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नरे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम जमा

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम

१३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, अंबर किरण कोहौसोलि., तुकाराम नगर, आयरे रोड, डोंबिवली पुर्व, ठाणे-४२१२०१.

> अभिषेक कुमार, मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे क्षेत्र

दिनांक: २४.०१.२०२३



आज़ादी_{का} अमृत महोत्सव एक परिवार एक बैंक

ठाणे क्षेत्रिय कार्यालय: बी-३७, वागळे इंडस्टीयल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४ मुख्य कार्यालयः लोक मंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-५

परिशिष्ट-४ ताबा सूचना (नियम ८(१))

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ चे उपलकलम (१२) अन्वये असलेल्य , अधिकाराअंतर्गत त्यांनी २७.१०.२०२२ रोजी **मागणी सूचना** स्पीड पोस्ट/रजि.ए.डी./थेट पोहोच हस्ते वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार मे. सुदर्शन असोसिएटन, त्यांचे मालक-श्री. संजय महेंद्र सिंग यांना सदर सूचना गप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.१६,३३,२१३.६९ (रुपये सोळा लाख तेहतीस हजार दोनशे तेरा आणि पैसे एकोणसत्तर फक्त) अधिक २७.१०.२०२२ पासून ११.५०% प्रतिवर्ष दराने लागू व्याज आणि रु.२,४२,६३३.६२ (रुपये दोन लाख बेचाळीस हजार सहाशे तेहतीस आणि पैसे बासष्ट फक्त) अधिक २७.१०.२०२२ पासून ९.२५% प्रतिवर्ध दराने लागू व्याज आणि क.१,४३,३५१.०१ (क्पये एक लाख त्रेचाळीस हजार तिनशे एकावन्न आणि पैसा एक फक्त) अधिक २७.१०.२०२२ पासून ११.७०% प्रतिवर्ध दराने लागू व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिमार इत्यादी

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस थेथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत **२४ जानेवारी, २०२३** रोर्ज सांकेतिक ताला घेतला आहे

विशेषतः कर्जुटार व मर्वमामान्य जनतेम येथे मावध करण्यात येते की. मटर मालमनेमह कोणताही व्यवहार करू त आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम जमा

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलग १३ चे उपकलम (८) ची तरतृद आहे.

मालमनेने वर्णन

हकान क. बी–११३. १ला मजला. सिटी मॉल कॉम्प्लेक्स कोहौसोलि.. एमआयडीसी, डोंबिवली पूर्व, ता. कल्याण जि. ठाणे, प्लॉट क्र.पी-४/१, महसूल गाव आजदे गोलवली, ता. कल्याण, जि. ठाणे.

> अभिषेक कुमार, मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे क्षेत्र

दिनांक: २४.०१.२०२३

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India CENTRAL" TO YOU SINCE 1911

विरार (पूर्व) शाखा गोकळ प्लाझा, पहिला मजला, गावड वाडी, विरार (पूर्व) - ४०१३०५. **दूर.क्र.:** ०२५०-२५२००३५ **ई-मेल** - bmthan0641@centralbank.co.in

दिनांकः २६.१२.२०२२

नोंदणीकृत ए/डी द्वारे/ हस्ते/ कुरिअरद्वारे

श्री. उमेश मणिलाल राय निवासी पत्ता:- फ्लॅट क्र.३०५, एवॉन शशी हाईट, मोरेगाव नगर, नालासोपारा पूर्व, जि. पालघर कायमचा पत्ता:- फ्लॅट क्र.३०५, एवॉन शशी हाईट, मोरेगाव नगर, नालासोपारा पूर्व, जि. पालघर

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

आम्ही मुदत कर्ज सुविधा अंतर्गत रू.३,००,०००/- (रूपये तीन लाख फक्त) च्या एकुण रकमेसाठी तुमच्या विनंतीवर खालीत कर्ज मर्योदा मंजर केल्या आहेत आणि आम्ही आमच्या विरार पूर्व शाखेद्वारे आम्हाला दिलेल्या विविध कर्ज सविधांची संपण माहिती खाली देत आहोत

कर्ज खाते क्र.	खाते प्रकार	योजना	मंजूर मर्यादा व मंजूर दिनांक (रक्कम रूपये)	दि.२६.१२.२०२२ रोजी थकबाकी (रक्कम रूपये)	एनपीए दिनांक	मंजूरी वेळी व्याजाचा दर
३२१६१९५३२४	मुदत कर्ज	सेंट तारण	०३.११.२०१२ रोजी ३,००,०००/- मंजूर रक्कम	१,१८,८४७.५७/-	२९.०७.२०२२	१२.२०%

आणि मान्य नियमानसार उपरोक्त कर्ज रक्कम तम्हाला उपलब्ध झाली होती.

- आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, एकूण रक्कम रु.१,१८,८४७.५७/-/- अधिक व्याज हे वसुलीच्या तारखेपर्यंत २६.१२.२०२२ रोजी पासून मोजलेले उर्वरित मासिकासह आहे आणि तुम्ही रु.१,३५,८९५.५७/- (सदर सूचनेच्या तारखेल देय असलेली मुद्दल अधिक व्याज रक्कम आहे) रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे. तुम्ही वरील प्रतिभृत ऋणाचा भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार तुमचे खाते
- ु दि.२९.०७.२०२२ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, आमच्या वारवार सूचना आणि तोंडी विनंतीनुसार संपूर्ण रक्कम आमच्याकडे जम
- करण्यास कळविले होते. परंतु तुम्ही अद्यापी रक्कम जमा केलेली नाही.
- तुम्हाला ज्ञात आहेच की, ऑमच्याद्वारे खालील मालमत्ता/प्रतिभूती करारनामा (प्रतिभूत मालमत्ता) मार्फत विविध मर्यादा तुम्हाल

प्रतिभृती निवासी पत्ता:- फ्लॅट क्र.३०५, एवॉन शशी हाईट, मोरेगाव नगर, नालासोपारा पूर्व, जि. पालघर

वर नमुद केलेल्या कारणास्तव सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत तुम्ही तुमचे संपुर्ण दायित्व आमच्याकडे जमा न केल्यास सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत आम्ही वर नमुद प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात कारवाई करू. कायद्याच्या कलम १३ अन्वये उपलब्ध अधिकाराअंतर्गत आम्ही (१) कर्जदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्ता मुक्ततेसाठी भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार. (२) कर्जदाराच्या व्यवसायाच्य व्यवस्थापनेचा ताबा घेण्यासह प्रतिभृत मालमत्ता मक्ततेसाठी भाडेपडा. करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतर करण्याचे अधिकार (३) बँकेद्वारे ताबा घेण्यात आलेल्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापनाकरीता कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे, ज्या मालमत्तेचा भाम्ही ताबा घेतलेला आहे आणि त्या प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन व्यवस्थापकाव्दारे करणे आणि तुमच्याव्दारे जर कोणेही हस्तांतरण केलेले असल्यास प्रतिभृत मालमत्ते संदर्भातील किंवा सर्व अधिकार हस्तांतरीमधील प्रतिभृत मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण करणे. (४) लेखी स्वरूपात सचनेच्या वेळी आवश्यकतेप्रमाणे जी व्यक्ती तमच्याकडन प्रतिभेत मालमत्ता प्राप्त करेल आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून कोणतौही रक्कम येणे असल्यास ती आमच्याकडे (प्रतिभृत धेनको) जेमा करावी. जी जम करण्याच्या तारखेपर्यंत व्याजासह प्रतिभूत ऋण जमा करण्याऐवढी योग्य असावी.

वर नमूद केलेल्या कालावधीत प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत बँकेला आलेला सर्व खर्च, शुल्क, अधिकार तसेच लागु व्याजासह एकत्रित बँकेकडे देय असलेली संपूर्ण रक्कम जमा करण्याचे तुमचे दायित्व तुम्ही पुर्ण करावे असे आम्ही तुम्हाला कळवित आहोत आणि वर नमुदप्रमाणे संपुर्ण देय रेकमेवर लागु असलेले वास्तविक मुक्ततेच्य

तारखेपर्यंत सदर सूचनेपासून करारदराने व्याज आणि अन्य रक्कम, काही असल्यास, तुम्हाला जमा करावी लागेल. कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या नुसार सदर सूचना प्राप्तीनंतर तुम्ही बँकेच्या (प्रतीभूत धनको) पूर्व परवानगीशिवाय टू कोणत्याही प्रकारे सदर सूचनेत नमूद कोणतीही प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करू शकत नाहीत, जर असे कार्य केल्यास कोद्याच्या कलम १३ अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल. आम्ही तुमचे लक्ष वेधतो की, सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत ज्यामध्ये तुम्ही कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास १ वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आमच्या कारवाई किंवा प्रक्रिये अंतर्गत आम्ही (१) तुम्ही आणि जामिनदार यांच्याकडून थकबाकी रक्कम मुक्त करण्यासाठी जसे असेल त्याप्रमाणे डीआरटी/न्यायालयाच्या समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्य विरोधात दावा/अर्ज/खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि (२) प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेसह संपूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत करारदराने व्याजासह एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम आमच्या बँकेला देय असलेली उर्वरित रकमेच्या वसुलीकरिता ऋण वसूली न्यायाधिकरण/न्यायालया समक्ष तुम्ही किंवा जामिनदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल. (३) कायद्याच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही वगळण्याची किंवा कारवाईकरिता तुमच्या किंवा जामिनदारांच्या विरोधात गुन्हेगारी कारवाई

. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासार्ठ

वेळ उपलब्ध आहे ठिकाणः विरार प्राधिकृत अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया दिनांकः २६.१२.२०२२

सुचित करण्यात येत आहे की, कॉर्पोरेट ऋणको अर्थात रेनिसान्स कॉर्पोरेशन -लिमिटेड (परिसमापनात) यांचे भागधारकांची यादी अंतिम करण्यात आलेली आहे आणि भारतीय दिवाळखोरी व अपतदारी मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड

वेळ उपलब्ध आहे.

दिनांकः २६.१२.२०२२

Regd. Off :Maker Chambers IV, 3 off long :222 Nariman Point, Mumbai - 400021

Notice is hereby given that the Certificates for the under mentioned Equity Shares of the Company have been los misplaced and the holder of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s Ary person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registere Office within 21 days from the date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) to the aforesai applicant without any further intimation:

FOIIO INO.	ivallie oi	INO. OI	Distinctive nos.	Certificate Nos.	
	Shareholder	Shares	From To		
28879806	Sunder Devi Bhootra	25	466149895 to 466149919	16633704	
28879806	Sunder Devi Bhootra	25	1341611008 to 1341611032	55170712	
28879806	Sunder Devi Bhootra	25	2226119813 to 2226119837	62726781	
28879806	Sunder Devi Bhootra	25	2232316043 to 2232316067	62819813	
28879806	Sunder Devi Bhootra	100	6914990979 to 6914991078	67138712	
	Total	200			
			Sui	nder Devi Bhootra	

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN: L72100MH1995PLC084788

नोंदणीकृत कार्यालय: सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र.बी-६३/६४/६५, रोड क्र.२१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४. दूरध्वनी:९१-२२-४२८३९२००, फॅक्स:९१-२२-४२८३९२३६, ई-मेल:cssl.investors@cybertech.com.

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकन्नित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकत्रित					एकमेव						
तपशील		संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही संपले		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		ग	संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष
	३१.१२.२२	३०.०९.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	39.92.29	३१.०३.२२	३१.१२.२२	३०.०९.२२	३१.१२.२१	३१.१२.२२	39.92.29	३१.०३.२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)॰ ॰(यात इतर उत्पन्न समाविष्ट)	४४९६.७०	४२९८.०७	3६८४.९४	9२८२३.९८	999६५.८५	98८७६.४३	२८५१.३०	2009.03	२१५९.१२	८१८७.५१	£30C.C2	८५३३.५१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक व/वा												
विशेष बाबीपूर्व)	७९२.२८	८१२.0२	88.500	२३८३.९६	२३००.३२	3004.८७	५८२.६५	५३८.९६	२९९.६१	9६६५.८७	९७०.९६	9२८७.७९
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा												
विशेष बाबीपश्चात)	७९२.२८	८१२.0२	88.500	२३८३.९६	२३००.३२	३००५.८७	५८२.६५	५३८.९६	२९९.६१	१६६५.८७	९७०.९६	9२८७.७९
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक												
व/वा विशेष बाबीपश्चात)	५५६.६१	422.33	49८.80	9६३३.9८	9048.80	२२७१.०८	४३७.२४	808.34	२२०.०७	9२५०.४9	७२१.८२	९५६.९२
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष												
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६५१	६८८. 9७	५१५.२८	२०९१.९३	१७९६.६२	२३८३.७३	४२७.८६	३९४.९७	२११.५२	9२२२.२७	६९६.१९	९२१.१९
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२८४३.४२	२८३८.३७	२८१६.६३	२८४३.४२	२८१६.६३	२८१७.४३	२८४३.४२	२८३८.३७	२८१६.६३	२८४३.४२	२८१६.६३	२८१७.४३
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकातदिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित												
राखीव वगळून)	-	-	-	-	-	9909२.९७	-	-	-	-	_	८९९४.२०
उत्पन्न प्रति शेअर (रू.१०/- प्रत्येकी)												
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)												
अ. मूळ (वार्षिकीकरण नाही)	9.९६	9.८४	9.८४	4.08	६. ३२	۷.٩३	9.48	9.83	0.02	8.89	२.५९	3.83
ब. सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	9.84	9.८३	9.८२	4.03	६. २४	۷.08	9.43	9.83	0.00	8.39	ર.५६	3.39

१) सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यूलेशन, २०१५ च्या विनियम ३३ सहवाचिता नियम ४७ अन्वयं स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या (एकमेव व एकत्रित) विस्तृत प्रारूपाचा उपरोक्त तपशिल हा सारांश स्वरूप आहे. संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या संकेतस्थळ http://www.cybertech.com/investors/keyfinancialresults.aspx

कार्यकारी संचालक, डीआयएन :०५३५०८४१

दिनांक: २७.0१.२0२३ रोहिणी गौरीशंकर कल्याण डीआयएन:००५१९५६५ राजगड ट्रेडिंग कंपनी प्रा.लि.च्या प्राधिकृत संचालिका

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of the general public that one ID Card of Mr. Abdul Kayyum Khan issued by ICICI Bank ltd. having ID card no. 2231547 has been found missing and/or lost on 4th Jan 2023. Anyone, who finds the said ID card, is requested to return the said ID card to the Manager Debt Services & Management Group, ICICI Bank Limited, Therefore, all the customers of ICICI Bank Limited are hereby notified not to make any payment to any unauthorised person holding the said ID card no 2231547

Please take further notice that anybody making payment to any person holding the said ID card shall do so at his/her own costs. risk and peril and ICICI Bank shall not be bound and/or responsible for any payment.

For and on behalf of Date: 28th Jan 2023 ICICI Bank Limited

स्थळ : ट्रेवोस, पीए, युएसए दिनांक : २७ जानेवारी, २०२३

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडच्या वतीने व करिता

सही / - रामासुब्रमणीयन एस.